

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/४३०/२०१९
 दिनांक : २१/०९/२०१९

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.


विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक २७/०९/२०१९ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २७/०९/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
 आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
कार्यपत्रिका क्रमांक - ०८

दिनांक : २७/०९/२०१९

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक २७/०९/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक १३/९/२०१९ व १६/९/२०१९ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.७) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) म.न.पा.च्या भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजाची मुदत दि.३१/१२/२०१८ रोजी संपुष्टात येत असल्याने, अल्प मुदतीची ई निविदा नोटीस क्र.२/२०१५-१६, भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजासाठी प्राप्त झालेल्या दुस-या वर्षाचे दरमहा र.रु.१,३४,७५०/- (अक्षरी र.रु.एक लाख चौतीस हजार सातशे पन्नास फक्त) दरानुसार मे.सुमित स्पोर्ट्स अँड फिटनेस इक्विपमेंट्स, चिंचवड यांना भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई, देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाज मुदतवाढ दि.१/१/२०१९ ते म.न.पा.चे सर्व जलतरण तलाव भाडे कराराने चालविण्यास देणेकामीची ई-निविदा प्रक्रिया होईपर्यंत देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .

(दिनांक २७/०९/२०१९ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) मनपाची कै अण्णासाहेब मगर जलतरण तलाव (तळ मजला) व्यायामशाळा नेहरूनगर पिंपरी ही न्यू भारत विकास सोशल फौंडेशन नेहरूनगर पिंपरीया संस्थेस सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळाची मुदत दि.०५/०६/२०१९ रोजी संपुष्टात येत असल्याने दि.०७/०८/२०१९ चे पत्रान्वये पुढील मुदतवाढ मिळणेकामी मागणी केल्याप्रमाणे व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील मुदतवाढ आदेशाच्या तारखेपासूनपुढे ११ महिने कराराने दरमहा र.रु.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेबाबत मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .

विषय क्र.३) मनपाची राजे शिव छत्रपती व्यायामशाळा उद्योगनगर चिंचवड ही उद्योगनगर महिला विकास केंद्र चिंचवडया संस्थेस सेवाशुल्क तत्वावर ११ महिने कराराने

चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळाची मुदत दि.०५/०६/२०१९रोजी संपुष्टात येत असल्याने दि.१४/०८/२०१९ चे पत्रान्वये पुढील मुदतवाढ मिळणेकामी मागणी केल्याप्रमाणे व्यायामशाळेचा ठराव मंजूर झाल्यानंतर पुढील मुदतवाढ आदेशाच्या तारखेपासूनपुढे ११ महिने कराराने दरमहा र.रु.२०००/- मनपाकडून देवून सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास देणेबाबत मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे .



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४३०/२०१९

दिनांक : २१/०९/२०१९ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.